

अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर
तालुक्याकरीता स्वतंत्र अपर तहसील
कार्यालय स्थापन करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन शुद्धिपत्रक क्रमांक: प्राफेब-२०२२/ प्र.क्र.९२/ म-१०
पहिला मजला, मंत्रालय मुख्य इमारत,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई.
दिनांक: १२ फेब्रुवारी, २०२५

वाचा

१. शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.प्राफेब-२०१० (तलाठी)/प्र.क्र.११२ (भाग-३)/म-१०,
दि.०७.१२.२०२२
२. विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयाचे आदेश क्र.मह/आस्था/कार्या ५अ.२/१००/२०२३,
दि.१५.०२.२०२३
३. शासन निर्णय समक्रमांक दि.१९.१०.२०२३
४. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचे पत्र क्र.मशा/कार्या/२/५/ई टपाल
क्र.१६२६७८६/२०२४/दि.१२.०३.२०२४
५. महसूल व वन विभाग, शासन अधिसूचना दि.०८.१०.२०२४

प्रस्तावना:-

अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्याकरीता स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यास वाचा क्र.३ येथील दि.१९.१०.२०२३ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये तहसीलदार अहिल्यानगर यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत ११ महसुली मंडळे व १०९ महसुली गावे तर अपर तहसीलदार अहिल्यानगर यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत ५ महसुली मंडळे व १२ महसुली गावे असे अहिल्यानगर तालुक्यातील १२१ महसुली गावांचे विभाजन दर्शविण्यात आले आहे. तथापि, वाचा क्र.१ येथील दि.०७.१२.२०२२ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील तलाठी साझे पुनर्रचनेंतर अहिल्यानगर जिल्ह्याकरीता निर्माण केलेली तलाठी साझे व महसुली मंडळांचे विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या वाचा क्र.२ येथील दि.१५.०२.२०२३ च्या आदेशान्वये तालुका/उपविभागनिहाय वाटप करण्यात आले असून त्यानुसार अहिल्यानगर तालुक्यातील पूर्वीच्या ११ महसुली मंडळे व १२१ महसुली गावांच्या संख्येत बदल होवून ती १२ महसुली मंडळे व १२७ महसुली गावे अशी झाली आहे. त्याअनुषंगाने तहसीलदार अहिल्यानगर व अपर तहसीलदार अहिल्यानगर यांच्या अंतर्गत यापूर्वीच्या १२१ महसुली गावांऐवजी १२७ महसुली गावांचे कार्यक्षेत्र असलेली यादी प्रसिध्द करण्यास मान्यता देण्याची वाचा क्र.४ येथील दि.१२.०३.२०२४ च्या पत्रान्वये विनंती करण्यात आली आहे. सदर बाब विचारात घेता वाचा क्र.३ येथील दि.१९.१०.२०२३ च्या शासन निर्णयात नमुद तहसीलदार

अहिल्यानगर व अपर तहसीलदार अहिल्यानगर यांचे कार्यक्षेत्र सुधारीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन शुद्धिपत्रक:-

वाचा क्र.३ दि.१९.१०.२०२३ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.३ येथे नमुद तहसीलदार, अहिल्यानगर व अपर तहसीलदार, अहिल्यानगर यांच्या कार्यक्षेत्राऐवजी यापुढे तहसीलदार, अहिल्यानगर व अपर तहसीलदार, अहिल्यानगर यांचे कार्यक्षेत्र खालीलप्रमाणे वाचावे.

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	महसूल मंडळे	महसुली गावे
१	तहसीलदार, अहिल्यानगर	एकुण मंडळे - १२ नालेगाव (२ गावे), सावेडी (२ गावे), कापूरवाडी (९ गावे), केडगाव (३ गावे), भिंगार (१५ गावे), नागापूर (१२ गावे), जेऊर (१२ गावे), चिचोंडी पाटील (१३), वाळकी (८ गावे), चास (११ गावे), रुई छत्तीसी (१३), नेप्ती (१०)	११०
२	अपर तहसीलदार, अहिल्यानगर	एकुण मंडळे - ५ नालेगाव (६ गावे), सावेडी (३ गाव), केडगाव (३ गाव), भिंगार (२ गाव), नागापूर (३ गावे)	१७

सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०२१२१६०३२०६२१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सत्यनारायण बजाज)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.

३. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव (र.व का), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०.अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११.अपर मुख्य सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२.प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक.
- १४.जिल्हाधिकारी, अहिल्यानगर.
- १५.उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर., जिल्हा अहिल्यानगर..
- १६.तहसीलदार, अहिल्यानगर. , जिल्हा अहिल्यानगर..
- १७.अपर तहसीलदार, अहिल्यानगर., ता. अहिल्यानगर., जि. अहिल्यानगर.
१८. जिल्हा कोषागार अधिकारी, अहिल्यानगर.
१९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/ लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई
२०. कार्यासन अधिकारी, महसूल व वन विभाग (कार्यासन ई-३/ ई-८/ ई-९/ ई-१०/ ब-१)
२१. वित्त विभाग (का. विसू-१/ अर्थसंकल्प -६/ व्यय-९/ आ.पु.क.), मंत्रालय, मुंबई
२२. महसूल व वन विभागातील सर्व कार्यासने
२३. निवड नस्ती-कार्यासन म-१०